

SEC/73/2022-23 October 22, 2022

Listing Department
BSE Limited
Listing Department
The National Stock

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051

Tel No.: 022- 26598100 **SYMBOL: MASTEK**

Tel No. 022- 22723121 **SCRIP CODE: 523704**

Dalal Street, Fort

Mumbai - 400 001

25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers

Sub: Unaudited Financial Results published in newspapers for the quarter and six months ended September 30, 2022.

Dear Sir(s)/Ma'am(s),

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the Unaudited Financial Results for the quarter and six months ended September 30, 2022, which has been published in the following newspapers today, i.e. on October 22, 2022.

- 1. The Financial Express, Mumbai (English) and in Ahmedabad edition (Gujarati); and
- 2. Mumbai Lakshadweep, Mumbai edition (Marathi).

This will also be hosted on the Company's website.

Kindly take the above on your record and disseminate the same for the information of investors.

Thanking you,

Yours faithfully,

For Mastek Limited

Mastek . m

Dinesh Kalani Vice President - Company Secretary

Encl: A/A

EIKO LIFESCIENCES LIMITED [Formerly known as Narendra Investments (Delhi) Ltd.]

(CIN: L65993MH1977PLC258134) Regd off: 604, Centrum, Opp. TMC Office, Near Satkar Grand Hotel, Wagle Estate, Thane West MH 400604 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

Sr. No.	Particulars		uarter Ende	-	Half Year	Year ended 31.03.2022	
			Unaudited	1	Unau		Audited
2	Total Income from Operations Net Profit/(Loss) from ordinary activities	453.62	327.56	628.86	781.19	1,486.04	2,608.52
	before tax Net Profit/(Loss) from ordinary activities	19.83	11.07	29.26	30.90	82.88	94.20
	after tax Total Comprehensive Income for the period [comprising Profit/ (Loss) after tax] and	14.91	8.28	21.88	23.19	62.00	70.57
	Other Comprehensive Income (after tax)] Paid up equity share Capital	3.15	(0.75)	(0.93)	2.40	(0.97)	(1.64)
	(Face value Rs 10/-) Earning Per Share (EPS in Rs.)	831.63	831.63	831.63	831.63	831.63	831.63
	(Not annualised) (Basic, Diluted)	0.18	0.10	0.26	0.28	0.85	0.90

The above unaudiated results were reviewed by the Audit Committee of the Board on 21st October, 2022 and approved by the Board of Directors at their meeting held on 21st October, 2022. The Statutory Auditors of the Company have carried Limited Review of aforesaid results. The above is an extract of the details format of Quarter and Half Year Ended Results filed with the stock exchange under Regulation 33 or SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarter and Half Year ended Financial Results are available on stock exchange website at www.bseindia.com and also on the company's website i.e. www.eikolifesciences.com

For Eiko Lifesciences Limited Formerly known as Narendra Investment (Delhi) Limited

> Laxmikant Kabra Chairman & Director DIN: 00061346

(Rs. in Lakh)

Mastek *

Place: Thane

Date: 21st October, 2022

MASTEK LIMITED CIN No.: L74140GJ1982PLC005215

Registered Office: 804/805, President House, Opp.C.N.Vidyalaya, Near Ambawadi Circle, Ahmedabad - 380 006. Trust, Value, Velocity Tel. No.: +91-79-2656-4337

E-mail: investor_grievances@mastek.com; Website: www.mastek.com EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022

(Rs. In Lakhs)

Particulars	Quarter ended September 30, 2022	Six Months ended September 30, 2022	Quarter ended September 30, 2021	Year ended March 31, 2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from Operations	62,530	119,555	53,393	218,384
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	9,197	21,389	10,825	44,804
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11,729	23,921	10,825	44,804
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8,620	17,056	8,153	33,342
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	11,436	21,105	7,830	35,915
Equity Share Capital	1,503	1,503	1,482	1,501
Other Equity	8.78		523	105,635
Earning per Share (FV of Rs. 5 per share)				
(a) Basic - Rs.	26.31	52.01	27.78	106.52
(b) Diluted - Rs.	25.81	51.00	26.92	103.81

Key data relating to Unaudited Standalone Financial Results of Mastek Limited is as under:

Particulars	Quarter ended September 30, 2022	Six Months ended September 30, 2022	Quarter ended September 30, 2021	Year ended March 31, 2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from Operations	7,304	14,347	6,107	25,670
Profit before Tax	7,049	7,370	3,780	9,587
Tax Expenses (net)	941	1,275	368	1,876
Net Profit after tax	6,108	6,095	3,412	7,711

- The above results prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Ind AS) Rules, 2015 were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board at its meeting held on October 20, 2022. Limited Review, as required under Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, has been carried out by the Statutory Auditors.
- During the year ended March 31, 2020, Mastek acquired control of the business of Evolutionary Systems Private Limited ("ESPL") and its subsidiary companies (together referred to as "Evosys"). With respect to a business undertaking of ESPL (including investments in certain subsidiaries of ESPL), the parties (Mastek group and Evosys group) entered into a Demerger Co-operation Agreement (DCA) and Shareholders Agreement on February 8, 2020. On September 14, 2021, the demerger transaction was approved by the National Company Law

Tribunal, pursuant to the Scheme of Demerger ('the Scheme'), for the demerger of Evolutionary Systems Private Limited (ESPL or demerged entity), into TAISPL, with the effective date of February 1, 2020 (Appointed Date). Consequently, the effect of the Demerger was considered in the Standalone financial results in accordance with Ind AS 103 - 'Business Combinations'.

On December 17, 2021, a board meeting was held where the Board approved the buy out of first tranche of CCPS i.e. 1/3rd of the total outstanding CCPS basis the agreed valuations.

- Mastek Inc., a wholly-owned first level step-down subsidiary of Mastek Limited, signed a definitive agreement and acquired the 100% equity Interest of Metasoftech Solutions LLC ("MST USA"). MST USA is an independent Salesforce consulting and system integration partner in the Americas region. The purchase consideration includes upfront payment of USD 76.60 million (approximately Rs. 61,200 lakhs) and earn out - between USD 0 to USD 35 million, subject to achieving financial targets. Further, Mastek Limited, signed a definitive agreement and acquired 100% equity shares of Meta Soft Tech Systems Private Limited (MST), which is an off-shore service provider and is mainly engaged in IT and software support services. The equity shares were bought for a consideration of Rs. 2,723 lakhs, subject to customary closing adjustments as per the terms of the Share Purchase Agreement. This acquisition was completed on August 1, 2022, Consequent to the acquisition, MST along with US entity 'Metasoftech Solutions LLC', has become a wholly owned subsidiary of the Mastek Limited and has been considered for the purpose of preparing Group financial statement from
- During the quarter ended September 30, 2022, the Company has paid a final dividend of Rs. 12 per share (240%) on face value Rs. 5 each post receiving shareholder's approval in Annual General Meeting, which was in line with the dividend recommended by the Board of Directors for the financial year 2021-22.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and six months ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and also on the Company's website www.mastek.com

For & on behalf of Board of Directors Mastek Limited

Place : Mumbai Date : October 20, 2022

Ashank Desai Vice Chairman & Managing Director

FINANCIAL EXPRESS

UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED RO: N.G. 12 & 13 Ground Floor, North Block, Manipal Centre. Dickenson Road, Bangalore - 560 042. CIN No.U85110KA1995PLC018175

PUBLIC NOTICE

This is to inform the Public that Auction of pledged Gold Ornaments will be conducted by Unimoni Financial Services Limited on 25.10.2022 at 10:00 am at 101-105, FIRST FLOOR, EXPRESS CHAMBERS, ANDHERI-KURLA ROAD MUMBAI - 400069. The Gold Ornaments to be auctioned belong to Loan Accounts of our various Customers who have failed to pay their dues. Our notices of auction have been duly issued to these borrowers. The Gold Ornaments to be auctioned belong to Overdue Loan Accounts of our various Customers mentioned below with branch name. Loan Nos: MUMBAI - BANDRA (MMB) - 1935281, 1896674. MUMBAI

FORT (MUF) -1927557. MUMBAI - MALAD (MML) -1895232. 1895233.

For more details, please contact: Mr. NAVEENA SHETTY - 9820451749 (Reserves the right to alter the number of accounts to be auctioned &/ postpone / cancel the auction without any prior notice.)

S. E. RAILWAY – TENDER

e-Tendering for Works Tender Following tenders have been uploaded on website www.ireps.gov.in The tender will

be closed at 12.00 hrs. on due date. E-Tender Notice No.: 4308-GRC-CE-C-HQ 32-2022, Closing Date: 15.11.2022, Brief Description of Works: Execution of Balance Work of Road Over Bridge No. 268/A at Km: 232/5-7 in lieu of existing L.C. No. 80 at Km: 232/5-7 with Bow String Girder of Span 1X48.0m in between Balasore-Nilgiri Road Station on Kharagpur-Bhadrak Section of South Eastern Railway. Appox Cost: ₹ 6.19 Crore. Bid Security: ₹ 4,59,500 & Completion Period: 09 months E-Tender Notice No.: 4356-GRC-CE-C-II-59-2022, Closing Date: 14.11.2022, Brief Description of Works: Consultancy Services for Detailed Project Report and Detailed Design Consultancy in conneciton with Execution of Work for Preliminary Works such as Final Location Survey, Soil Investigation Works, Preparation Yard Plans, Slope stability analysis and Submission of various detailed Design & Drawings between (i Dangoaposi-Jaroli 3rd Line (44.10 Km), (ii) Gamaharia-Chandil 3rd Line (25.50 Km) (iii) Adityapur-Rajkharswan 4th Line (37 Km), (iv) Barbendra-Damrughutu Doubling and Damrughutu-Bokaro Steel City 3rd Line (30 Km), (v) Rajkharswan-Dangoapos 4th Line (75 Km), (vi) Gamaharia-Chandil 4th Line (25.50 Km), (vii) Sini-Kandra 3rd Line & 4th Line (27.2 Km), (viii) Dangoaposi-Jaroli 4th Line (44.90 Km), (ix) Bypass Line Between Noamundi-Jamkundia at Padahar (5 Km) & (x) Barbil-Bolanikhadar Doubling (3 Km) of Dy CE/Con/Adra of S.E. Railway, Appox. Cost : ₹ 4.97 Crore Bid Security: ₹ 3,98,700 & Completion Period: 06 months. Interested tenderers may visit website www.ireps.gov.in for full detail/description/specification of the tenders and submit their bids online. In no case manual tenders for these items will be accepted. N.B.: Prospective Bidders may regularly visit: www.ireps.gov.in to participate in all other tenders. Chief Engineer (CON)/HQ/Garden Reach (PR-715)

BOMBAY WIRE ROPES LIMITED

CIN: L24110MH1961PLC011922

Regd. Office: 401/405, Jolly Bhavan 1, 10, New Marine Lines, Mumbai 400020 Email: contactus@bombaywireropes.com website: www.bombaywireropes.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2022 (all figures in Rs. Lakhs)

Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Six months ended	Six months ended	Year Ended
Faiticulais	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income	2.82	2.71	16.00	5.53	19.68	25.50
Other Income	2.82	2.71	16.00	5.53	19.68	25.50
Net Profit / (Loss) for the period/year (before tax and exceptional items)	(9.51)	(5.74)	(3.64)	(15.25)	(7.63)	(16.14)
Net Profit / (Loss) for the period/ year before tax (after exceptional items)	(9.51)	(5.74)	(3.64)	(15.25)	(7.63)	(16.14)
Net Profit / (Loss) for the period/ year (after tax and exceptional items)	(9.51)	(5.74)	(3.64)	(15.25)	(7.63)	(226.18)
Total comprehensive income for the period/ year (comprising profit/(loss) for the period/ year (after tax)	10000000				000000	
and other comprehensive income (after tax)	160,16	(65.45)	109.97	94.71	173.60	23.16
Equity Share Capital	53.40	53.40	53.40	53.40	53.40	53.40
Other Equity						652.93
Earning Per Share (of Rs. 1/- each) (not annualised for quarterly figures)						
Basic	(0.18)	(0.11)	(0.07)	(0.29)	(0.14)	(4.24)
Diluted	(0.18)	(0.11)	(0.07)	(0.29)	(0.14)	(4.24)

The above results have been approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 21st October

The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and six months ended 30th September 2022, filed with the Stock Exchange on 21st October, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website www.bombaywireropes.com of the Company and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

For Bombay Wire Ropes Ltd

Raj Kumar Jhunjhunwala Whole Time Director Date: 21st October, 2022 DIN: 01527573

CRISIL LIMITED Regd. Office: CRISIL House, Central Avenue,

Hiranandani Business Park, Powai, Mumbai - 400 076. CIN: L67120MH1987PLC042363 Tel.: 022-33423000; Fax: 022-33423001; Website: www.crisil.com; E-mail: investors@crisil.com

CRISIL An S&P Global Company

(₹ in Crores)

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022

Place : Mumbai

			0 10	Conso	lidated					Stand	dalone	-	14
SI.	ended ended		9 Months ended		Year ended	TO THE STATE OF TH	ended pondi	Corres- ponding 3 Months ended	ng ended ths	Corres- ponding 9 Months ended	Year ended		
No.	Particulars	30-Sep-22	30-Jun-22	30-Sep-21	30-Sep-22	30-Sep-21	31-Dec-21	30-Sep-22	30-Jun-22 (Restated Refer note 5)	FOR SHARP DURING A STATE OF	30-Sep-22	30-Sep-21 (Restated Refer note 5)	31-Dec-21 (Restated Refer note 5)
		Unaudited (Refer note 3)	Unaudited (Refer note 3)	Unaudited (Refer note 3)	Unaudited Unaudited (Refer note 3) note 3)	efer	Unaudited (Refer note 3)	Unaudited (Refer note 3)	Unaudited (Refer note 3)	Unaudited (Refer note 3)	Unaudited (Refer note 3)	Audited	
1	Revenue from operations	682.98	668.54	570.96	1,946.46	1,594.67	2,300.69	360.61	369.57	306.21	1,054.89	874.97	1,204.38
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and/or Exceptional items)	188.84	177.25	151.23	535.40	393.15	572.62	90.56	112.64	95.04	313.74	406.13	515.36
3	Exceptional items			(*)	35	83 4)	45.82	55	1.75	1.7	8.53	855	45.82
4	Net Profit / (Loss) for the period after exceptional item (before tax)	188.84	177.25	151.23	535.40	393.15	618.44	90.56	112.64	95.04	313.74	406.13	561.18
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	147.85	136.90	112.86	406.37	297.18	465.81	76.83	95.85	79.52	260.71	356.50	482.71
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	121.87	88.04	85.62	298.15	336.23	497.84	97.45	66.11	67.22	221.94	393.53	513.46
7	Equity Share Capital	7.30	7.30	7.28	7.30	7.28	7.29	7.30	7.30	7.28	7.30	7.28	7.29
8	Reserves (excluding revaluation reserve)						1,571.13						1,022.50
9	Earnings Per Share (of ₹ 1/- each)												
	1. Basic : (Not annualised)	20.24	18.75	15.51	55.68	40.87	64.03	10.52	13.13	10.93	35.72	49.02	66.35
	2. Diluted: (Not annualised)	20.23	18.74	15.48	55.63	40.83	63.96	10.51	13.12	10.91	35.69	48.98	66.28

Notes:

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at its meeting held on October 21, 2022.
- 2. The financial results have been prepared in accordance with the applicable accounting standards, as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and as specified in Section 133 of the Companies Act.
- a limited review of the above results has been carried out by the Statutory Auditors of the Company. 4. The above is an extract of the detailed format of quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges. The full format of the quarter ended

3. In compliance with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,

Limited (www.nseindia.com). 5. The management has approved arrangement for amalgamation of two wholly owned subsidiaries ("CRISIL Risk and Infrastructure Solutions Limited and Pragmatix Services Private Limited - Transferor Company") with the Company (the "Transferee Company") in its meeting held on December 13, 2021. The Company had filed necessary applications to the National Company Law Tribunal (NCLT) on December 27, 2021. The Scheme has been sanctioned by the National Company Law Tribunal (NCLT) with appointed date as April 1, 2022 and the certified copy of the Order dated August 8, 2022 has been

Financial Results are available on www.crisil.com and also on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India

received on August 25, 2022 which has been filed with Registrar of Companies on September 1, 2022. The Scheme became effective on September 1, 2022. Accordingly, the Company has accounted for the merger using the Pooling of interest method retrospectively for all periods presented in the standalone results as prescribed in Ind AS 103 - "Business Combinations". The previous periods' figure in the standalone results have been accordingly For and on behalf of the Board of Directors of CRISIL Limited Amish Mehta

Mumbai, October 21, 2022

restated from January 1, 2021.

Managing Director and Chief Executive Officer DIN: 00046254 FORM B

TAMBOLI CAPITAL LIMITED

Regd. Office: Mahavir Palace, 8A, Kalubha Road, Bhavnagar 364002 Telephone: (91) 886 654 1222 / (91) (278) 252 0065, Fax: (91) 278 252 0064 E-mail: direct1@tambolicapital.in Website: www.tambolicapital.in

CIN: L65993GJ2008PLC053613

Statement of Un-audited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2022

(₹ in Lacs)

Sr. CONSOLIDATED STANDALONE **Particulars** No. Quarter ended Six Months ended Year Ended Quarter Ended Six Months ended Year Ended 30.09.2022 30.06.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 30.06.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 31.03.2022 31.03.2022 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total income from Operations 2.368.50 4.525.39 2,156.89 2,119.87 3,714.51 8,049.00 212.59 20.18 145.84 232.77 183.95 237.89 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 453.63 407.33 192.79 194.27 537.88 860.96 927.30 1,793.30 1.48 130.77 142.65 156.25 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 453.63 407.33 537.88 860.96 927.30 1,793.30 192.79 1.48 130.77 194.27 142.65 156.25 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 305.22 393.39 679.79 1300.25 169.04 1.15 170.19 296.32 601.54 120.66 129.23 139.43 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)] 302.01 1.15 294.02 396.42 596.03 685.85 1,291.08 169.04 120.66 170.19 129.23 139.43 for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 992.00 Equity share capital (Face value Rs. 10 each) 992.00 992.00 992.00 992.00 992.00 992.00 992.00 992.00 992.00 992.00 992.00 Other Equity (excluding Revaluation Reserves as shown 8,387.32 643.82 in the balance sheet of previous accounting year ended) Earnings Per Share (of Rs. 10/Each (for continuing and discontinued operations) Basic 2.99 3.97 6.85 13.11 1.22 1.72 1.30 3.08 6.06 1.70 0.01 1.41 Diluted 3.08 6.85 2.99 3.97 6.06 13.11 1.70 1.22 1.72 1.30 0.01 1.41

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website www.tambolicapital.in and on the website of Bombay Stock exchange www.bseindia.com under scrip code number 533170.
- 2. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS

Place: Bhavnagar filiatecia/De140526/Bapr.in Vaibhav B. Tamboli, Chairman and Managing Director

(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF NILLTECH SOFTWARE PRIVATE LIMITED SI. PARTICULARS DETAILS No. Nilltech Software Private Limited Name of corporate debtor 2. Date of incorporation of corporate debtor 25/03/2010 Registrar of Companies, Maharashtra, Mumbai 3. Authority under which corporate debtor is incorporated / registered Corporate identity number / limited liability J72300MH2010PTC201295 identification number of corporate debtor Address of the registered office and principal | Shop No. 003, Ground Floor, Pooja Nagar, Building No. 2 CHS Ltd., Cabin Cross Road. office (if any) of corporate debtor Bhayander East, Thane - 401107 6. Date of closure of Insolvency Resolution Liquidation commencement date of Date of Order: 24/04/2022 Date of Receipt of Order: 18/10/2022 Name and registration number of the Mr. Bhavesh Rathod insolvency professional acting as liquidator IBBI/IPA-001/IP-P01200/2018-19/11910 9 Address and e-mail of the liquidator, as 2th Floor, 12D, A Wing, CTS No. 165 and 163A, egistered with the Board White spring, Rivali Park, Western Express highway, near Metro mall, Magathane, Borivali (East), Mumbai, Maharashtra, 400066 Email ld: bhavesh76@gmail.com 10 Address and email to be used for 12th Floor, 12D, A Wing, CTS No. 165 and 163A, White spring, Rivali Park, Western Express correspondence with the liquidator highway, near Metro mall, Magathane, Borivali (East), Mumbai, Maharashtra, 400066 Email Id: bhavesh76@gmail.com 11 Last date for submission of claims Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal Mumbai Bench has ordered the commencement of liquidation of the Nilltech Software Private Limited on 24th April, 2022. However, the Copy of the order dated April 24th, 2022 was received on October 19th, 2022

PUBLIC ANNOUNCEMENT

The stakeholders of Nilltech Software Private Limited Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before November 18*, 2022 to the liquidator at the address mentioned

against item No.10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proof of claims shall attract penalties.

In case a stakeholder does not submit its claims during the liquidation process, the claims submitted by such a stakeholders during the corporate insolvency resolution process under the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulation 2016.

Bhavesh Rathod Liquidator

shall be deemed to be submitted under section 38.

(IBBI/IPA-001/IP-P01200/2018-19/11910) Date: 22/10/2022

Place: Mumbai

STEELCAST LIMITED

CIN: L27310GJ1972PLC002033



Regd. Office: Ruvapari Road, Bhavnagar - 364 005 Key Financial Highlights 02FV23

ney rin	ianciai rigniignts QZF 123	
Q2FY23	(Y-o-Y)	(Q-o-Q)
Revenue 121.2 Crs	57%	5%
EBIDTA 28.3 Crs	58%	18%
PAT 17.6 Crs	79%	24%

Extract of Standalone Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Half Year ended on September 30, 2022

(Rs. In Lacs except for EPS)

Sr.		C	Quarter Ende	d	Year t	o Date	Year Ended
No.	Particulars	30.09.2022 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	31/03/2022 (Audited)
1	Income from operations	12,116.81	11,562.04	7,740.80	23,678.85	12,999.96	30,204.02
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	2,353.25	1,896.93	1,311.17	4,250.18	2,022.91	4,472.96
	Exceptional and/or Extraordinary items)						
3	Net Profit / (Loss) for the period before tax	2,353.25	1,896.93	1,311.17	4,250.18	2,022.91	4,472.96
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
4	Net Profit / (Loss) for the period after tax	1,756.09	1,413.77	981.05	3,169.86	1,510.36	3,327.19
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
5	Total Comprehensive Income for the period	1,758.82	1,421.82	975.84	3,180.84	1,479.43	3,324.53
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]						
6	Equity Share Capital	1,012.00	1,012.00	1,012.00	1,012.00	1,012.00	1,012.00
7	Reserves excluding Revaluation Reserves as per	_	_	_		_	14,643.41
	Balance Sheet of previous accounting year						
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing	and discontinu	ed operations)				
	a) Basic (Rs.)	8.68	6.99	4.85	15.66	7.46	16.44
	b) Diluted (Rs.)	8.68	6.99	4.85	15.66	7.46	16.44

- 1. The financial results of the Company for the quarter & half year ended September 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 20, 2022.
- 2. The Board of Directors has declared the Second Interim Dividend at the rate of Rs 1.35 per share (i.e.27.00 % of face value per share of Rs 5.00) of the Company for the financial year 2022-23.
- 3. The results for the quarter & half year ended September 30, 2022 are available on the website of the NSE & BSE and also on the Company's website www.steelcast.net. FOR & ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS OF

STEELCAST LIMITED Sd/-CHETAN M. TAMBOLI **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** DIN:00028421

Standalone unaudited financial result - Segment information (also refer Note 3)



Date: 20.10.2022

Place: Bhavnagar

UNITED BREWERIES LIMITED

Registered office: UB Tower, UB City, # 24, Vittal Mallya Road, Bengaluru - 560001 Phone: 080 - 45655000. Fax: 080 - 22211964, 22229488 CIN: L36999KA1999PLC025195 Email: ublinvestor@ubmail.com. Website: www.unitedbreweries.com Rs. In Lakhs

		Quarter ended	j	Year to d	Year ended	
Particulars	September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
T.	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1. <u>Segment revenue</u> Beer Non-alcoholic beverages	3,66,946 129	5,18,668 734	3,28,497 894	8,85,614 863	5,92,927 1,582	13,08,753 2,988
Total Segment revenue	3,67,075	5,19,402	3,29,391	8,86,477	5,94,509	13,11,741
Segment results Beer Non-alcoholic beverages	24,114 (407)	29,460 (860)	19,315 (1,347)	53,574 (1,267)	30,694 (2,551)	83,938 (6,510)
Total segment results	23,707	28,600	17,968	52,307	28,143	77,428
Other income Finance costs Other unallocable expenses	1,431 (99) (6,994)	1,036 (83) (7,848)	455 (473) (6,972)	2,467 (182) (14,842)	1,064 (859) (13,120)	2,966 (1,478) (29,627)
Profit before tax	18,045	21,705	10,978	39,750	15,228	49,289

See accompanying notes to the standalone financial results

Consolidated unaudited financial result - Segment information (also refer Note 3)



UNITED BREWERIES LIMITED

Registered office: UB Tower, UB City, # 24, Vittal Mallya Road, Bengaluru - 560001 Phone: 080 - 45655000. Fax: 080 - 22211964, 22229488 CIN: L36999KA1999PLC025195 Email: ublinvestor@ubmail.com.

Website: www.unitedbreweries.com Rs. in Lakhs Quarter ended Year to date ended Year ended June 30, September 30, March 31, September 30, September 30, September 30, Particulars 2022 2022 2021 2021 2022 2022 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Segment revenue 3,28,579 5,18,874 8,86,096 5,93,154 13,09,404 3,67,222 863 Non-alcoholic beverages 129 734 894 1,582 2,988 3,67,351 5,19,608 3,29,473 8,86,959 5,94,736 13,12,392 Total segment revenue 2. Segment results 24,305 29,396 19,290 53,701 30,677 84,080 (407)(1,347)(1,267)(2,551)(6,510)Non-alcoholic beverages (860) 23,898 28,536 17,943 Total segment results 52,434 28,126 77,570 Other income 1,416 1,043 445 2,459 1,061 2,979 Finance costs (265)83 (473)(182)(859)(1,478)(6.994)(7.848)(14.842) Other unallocable expenses (6.972)(13, 120)(29,627)18,055 21,814 10,943 39,869 15,208 49,444 Profit before tax

See accompanying notes to the consolidated financial results

માંગણા નોટીસ ક્યોરીટી ઇન્ટરેસ્ટ (એન્ફોર્સમેન્ટ) નિયમો, ૨૦૦૨ ના નિયમ ૩ (૧) સાથે વંચાતા સિક્યોરીટાઇઝેશન અને રીકન્સ્ટ્રક્શન ઓફ ફાયનાન્સિયલ એસેટ્સ અ ાસક્યારાટા ઇન્ટરસ્ટ (ઝોન્ક્રાસમન્ટ) (નયમા, ૨૦૦૨ ના ાનચમ ૩ (૧) સાઘે વધાતા સિક્યારેદાઇંગ્રેલન અને રીકન્ટર્ટકલન ઓફ ફાયનાસ્થિત એસ્ટ્રેસ અને અફેસ્ટ્રેમ અને એક્ટ્રેસ અને અફેસ્ટ્રેમ અને અફેસ્ટ્રેમ અફેસ્ટ્

ાસક્યાંડ અસંટ (સ્થાવર ામલકત) ના ાવગત
જારાવાના કરવાર (સ્થાવર મલાકાર) ખાવના રક, ગામ મુજબ ફોર્મ નં. ૭/૧૨ ક્ષેત્રફળ એરિટા શરૂ ર શે ૧૪ ન વહેંચાએલ પ્રપોશનેટ હિસ્સાનું ક્ષેત્રફળ ૧.૪૧૦૮ શોટ નં. ૨૯૦, સી.પી. નં. ૧, ન વહેંચાયેલ પ્રપોશનેટ હિસ્સાનું ૨.૩૭૨૨ ચો.મી., પ્લોટ નં. ૨૯૧ સી.પી. નં. ૨, ન વહેંચાયેલ દિસ્સાનું ક્ષેત્રફળ ૨.૩૬૧૮ ચો.મી., પ્લોટ નં. ૨૯૨ સી, લી. ૧, વી કે પાર્ક્સ પારો, તાતીચૈયા, જોત્લા, સુરત, ગુજરાત-
ા, ભારત ખાતેની મિલકતના તમામ ભાગ અને હિસ્સા
માજુનો ભાગપ્લોટ નં.૫૪,કુલ એરિયા ક્ષેત્રફળ ૧,૬૫૯, , એફપી ૨, ટીપી સ્કી નં. ૨, નવો ૨ળારી વાડા, રોડ નં ફુટ રોડ, કામનાથ મંદિર સામે, વેરાવળ–૩૬૨૨૬૫ , ભારત ખાતેની મિલકતના તમામ ભાગ અને હિસ્સા
નં. ૧/૫૨, એરિયા ક્ષેત્રફળ ૧,૦૨૪ ત્રો. કુટ, ગામ- , ઝિંકાડી ગામ, ગ્રામં પંત્રાયત પાછળ, કચ્છ-૩૭૦૦૦૧ , ભારત ખાતેની મિલકતના તમામ ભાગ અને હિસ્સા
. ૧૭ ક્ષેત્રકળ જમીનનો એરિયા ૧૧૨૨ ચો. કુટ, કાર્પે. ૧૧૪૦ ચો. કુટ, બિલ્ટ અપ એરિયા ૯૩૪ ચો. કુટ તેમવ શ્રે.મી. ના લ્કેચારોલ જમીનનો હિરસો રોક.એને રોસં . દૂર ચો.મી. ન વહેંચાલેલ જમીનનો હિસ્સો સીઓપી (ત્રફળ ૧૮૦.૭૪ ચો.મી., "ઓમ પાર્ક", મુકામ- લવ્યુ સર્વે નં. ૪૭/બી. (જુનો રેવન્યુ સર્વે નં. ૧૯/૨ બાલક્સ, ઓલપાડ, સુરત, ગુજરાત-3૯૪૫૪૦, ભાર- મિલક્તના તમામ ભાગ અને હિસ્સા.

જો જણાવેલ દેવાદારો ઉપર જણાવ્યા મુજબ આઇઆઇએકએલ એચએકએલને ચુકવાશી કરવામાં નિષ્ફળ જશે તો, આઇઆઇએકએલ એચએકએલ જણાવેલ એકટની કલ ૧૩(૪) અને લાગુ નિયમો હેઠળ સંપૂર્ણ પણ એ દેવાદારોના જોખમ, ખર્ચ અને પરિણામોએ ઉપરોક્ત સિક્ચોર્ડ મિલકતો સામે કાર્યવાહી કરશે. વધુ વિગતો માટે શાખા ઓફીસ . કરીનો આઇઆઇએકએલ એચએકએલ **ઓફીસ નં. ૭૦૧, સાતમો માળ, ૨૧ સેન્યુરી બિઝનેસ સેન્ટર, ઉદ્યના દરવાજા પાસે, રિંગ રોડ, સુર**ત રુપેલી કોમાર્ચલક, દેવેન્દ્ર પરમાર હૈરિયદલ સામે, હૈરિયદલ એક, ભૂલ-૩૦૦૦, ૧૦૦, ગોથો માળા, લ ઇમિપોસા, શાસ્ત્રી મેદા સામે, ફરન બેલ્કિ ઉપ, એક્સીસ બેં પાસે, સજકોટ-૩૬૦૦૦૧ કોપોરેટ ઓફીસ : આઇઆઇએફએલ ટાવર પ્લોટ નં. ૯૮, ઉદ્યોગ લિહાર, ફેઝ-૪, ગુરગૉલ, હિરેચાણા ખાતે સંપંક કરવા વિનંતી હૈ

Taneja Aerospace and Aviation Limited

ĪZ.	Regd. Office : Belagondapalli Village, Thally Road, Denkan Phone : 04347-233508, Fax : 04347-233414, E-mail : secre				
Ex	tract of the Statement of Consolidated Financial Results for	or the Quarte		Ended Septem (₹ in lakhs, unless o	,
Sr.	Particulars	Quarte	r ended	Half year ended	Year ended
No.		Sept 30, 2022	Sept 30, 2021	Sept 30, 2022	March 31, 202
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income (Net)	730.03	817.52	1,369.98	3,198.58
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional items and/or Extraordinary items)	434.97	365.46	772.45	1,281.66
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	434.97	365.46	725.45	805.43
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	330.59	305.45	513.68	546.67
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	330.59	305.45	513.68	531.48
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1,246.54	1,246.54	1,246.54	1,246.54 9,616.90

1	Additional information on standalone financial results is as follows:				
	Particulars	Quarter ended Sept 30, 2022	Quarter ended Sept 30, 2021	Half year ended Sept 30, 2022	Year ended March 31, 2022
	Revenue from Operations Profit before tax Profit after tax	658.98 434.97 330.59	798.21 365.48 305.47	1,275.49 725.45 513.68	3,119.72 805.65 546.89
2	The above is an extract of the detailed format of the Quarter & Half year Financi (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full for website (www.bseindia.com) and also on Company's website (www.taal.co.in).				

For Taneja Aerospace and Aviation Limited Rakesh Duda

2.06

2.19

2.19

1.22

Mastek .

Trust. Value. Velocity

Place: Pune Date: October 21, 2022

Earnings per share (of INR 5/- each) (a) Basic earnings/ (loss) per share (INR)

(b) Diluted earnings/ (loss) per share (INR)

માસ્ટેક લીમીટેડ

CIN No.: L74140GJ1982PLC005215 **૨જીસ્ટર્ડ ઓફીસ** : ૮૦૪/૮૦૫, પ્રેસિડન્ટ હાઉસ,સી.એન. વિદ્યાલય સામે, આંબાવાડી સર્કલ પાસે, આંબાવાડી, અમદાવાદ – ૩૮૦ ૦૦૬ ફોન નં.: +૯૧-૭૯-૨૬૫૬-૪૩૩૭,

૩૦ સપ્ટેમ્બર, ૨૦૨૨ ના રોજપુરા થતાં ત્રિમાસિક અને છ માસિક ગાળાના અન-ઓડિટેડ સંચુક્ત નાણાંકિય પરિણામોનો સાર

વિગતો	ત્રિમાસિક ગાળાનાં અંતે	છ માસિક ગાળાનાં અંતે	ત્રિમાસિક ગાળાનાં અંતે	વર્ષનાં અંતે				
	30.06.2022	30.06.2022	30.06.2029	39.03.202				
	(અનઓડિટેડ)	(અનઓડિટેડ)	(અનઓડિટેડ)	(ઓડિટેડ)				
કામકાજમાંથી આવક	૬૨,૫૩૦	૧૧૯,૫૫૫	૫૩,૩૯૩	૨૧૮,૩૮૪				
ગાળાનો ચોખ્ખો નફો/(ખોટ)(વેરા, અપવાદરૂપ								
અને/અથવા અસાધારણ ચીજો પહેલા)	૯,૧૯૭	૨૧,૩૮૯	૧૦,૮૨૫	४४,८०४				
વેરા પુર્વે ગાળાનો ચોખ્ખો નફો/(ખોટ)								
(અપવાદરૂપ અને/અથવા અસાધારણ ચીજો પછી)	૧૧,૭૨૯	૨૩,૯૨૧	૧૦,૮૨૫	४४,८०४				
વેરા પછી ગાળાનો ચોખ્ખો નફો/(ખોટ)(અપવાદરૂપ								
અને/અથવા અસાધારણ ચીજો પછી)	८,६२०	૧૭,૦૫૬	૮,૧૫૩	33,3४२				
ગાળાની કુલ સંયુક્ત આવક (ગાળાના								
નકા/(ખોટ)(વેરા પછી) અને અન્ય								
સંયુક્ત આવક આવક (વેરા પછી) સહીત)	૧૧,૪૩૬	૨૧,૧૦૫	9,८३०	૩૫,૯૧૫				
ઇક્વિટી શેર મુડી	૧,૫૦૩	૧,૫૦૩	૧,૪૮૨	૧,૫૦૧				
અન્ય ઇક્વિટી				૧૦૫,૬૩૫				
શેરદીઠ કમાણી								
(પ્રતિ દીઠ રૂા.પ/- ની મુળ કિંમત)								
(એ) મુળ :	૨૬.૩૧	૫૨.૦૧	૨૭.૭૮	૧૦૬.૫૨				
(બી) ઘટાડેલી :	૨૫.૮૧	૫૧.૦૦	૨૬.૯૨	903.69				

૧. માસ્ટેક લીમીટેડના અન ઓડિટેડ અલાયદા નાણાંકિય પરિણામોને લગતી મુખ્ય વિગતો નીચે મુજબ છેઃ 💨 🥡 аюнні							
વિગતો	ત્રિમાસિક ગાળાનાં અંતે	છ માસિક ગાળાનાં અંતે	ાળાનાં અંતે ગાળાનાં અંતે				
	30.06.2022	30.06.2022	30.06.2029	39.03.2022			
	(અનઓડિટેડ)	(અનઓડિટેડ)	(અનઓડિટેડ)	(ઓડિટેડ)			
કામકાજમાંથી આવક	9,30४	૧૪,૩૪૭	६,१०७	૨૫,૬૭૦			
વેરા પુર્વે નફો	७,०४७	9,390	3,9८0	૯,૫૮૭			
વેરા ખર્ચ (ચોખ્ખો)	૯૪૧	૧,૨૭૫	उ ६८	१,८७६			
વેરા પછી ચોખ્ખો નફો	६,१०८	૬,૦૯૫	૩,૪૧૨	૭,૭૧૧			

- ૨. ઉપરોક્ત પરિણામો કંપનીઝ (ઇન્ડ એએસ) નિયમો. ૨૦૧૫ હેઠળ જણાવેલ ઇન્ડ એએસ મજબ તૈયાર કરવામાં આવ્યા હતા જેની ઓડિટ કમીટી દ્વારા સમીક્ષા કરવામાં આવી હતી અને ત્યારબાદ બોર્ડ ઓફ ડાયરેક્ટર્સ દ્વારા ૨૦ ઓક્ટોબર, ૨૦૨૨ ના રોજ યોજાયેલ તેમની બેઠકમાં મંજુર કર્યા હતાં. સેબી (લિસ્ટીંગ ઓબ્લીગેસન્સ અને ડિસક્લોઝર રીક્વાયરમેન્ટ્સ) નિયમનો, ૨૦૧૫ ના નિયમન ૪૭(૧) (બી) હેઠળ જરૂરી મર્યાદિત સમીક્ષા, સ્ટેચ્યુટરી ઓડીટરો દ્વારા હાથ ધરવામાં આવી હતી.
- ૩. ૩૧ માર્ચ, ૨૦૨૦ ના રોજ પુરા થતાં ત્રિમાસિક અને વર્ષ દરમિયાન, માસ્ટેકે ઇવોલ્યુશનરી સીસ્ટમ્સ પ્રાઇવેટ લીમીટેડ (ઇએસપીએલ) અને તેની પેટા કંપનીઓ (એક સાથે ઇવોસીસ તરીકે દર્શાવેલ છે) ની કામકાજો પર નિયંત્રણ મેળવેલ છે. ઇએસપીએલના કામકાજોને હાથમાં લેવા માટે (ઇએસપીએલની ચોક્કસ પેટા કંપનીઓમાં રોકાણ સહીત), પક્ષો (માસ્ટેક ગૃપ અને ઇવોસીસ ગુપ)દ્વારા ૮ ફેબ્રુઆરી, ૨૦૨૦ ના રોજ ડીમર્જર કો-ઓપરેશન એગ્રીમેન્ટ (ડીસીએ) અને શેરહોલ્ડર્સ એગ્રીમેન્ટો કર્યા હતા. ૧૪ સપ્ટેમ્બર,૨૦૨૧ ના રોજ, ડીમર્જર સોદાઓ નેશનલ કંપની લો ટ્રીબ્યુનલે ઇવોલ્યુશનરી સીસ્ટમ્સ પ્રાઇવેટ લીમીટેડ(ઇએસપીએલ અથવા ડીમર્જડ કંપની)નું ટીએઆઇએસપીએલમાં ડીમર્જર માટે સ્ક્રીમ ઓફ એરેન્જમેન્ટ(સ્ક્રીમ)અંતર્ગત મંજુર કર્યા હતા. પરિણામે, ઇન્ડ એસ ૧૦૩- બિઝનેશ કોમ્બીનેશન્સ મુજબ પાછલા ત્રિમાસિક અલાયદા નાણાંકિય પરિણામોમાં ડિમર્જરની અઅસરોને ધ્યાનમાં લીધા હતાં.
- ૪. માસ્ટેક ઇન્ક, માસ્ટેક લીમીટેડ, માસ્ટક લીમીટેડની સંપુર્ણ માલિકીની પ્રથમ સ્તર સ્ટેપ ડાઉન પેટાકંપનીએ નિર્ણાયક એગ્રીમેન્ટ પર હસ્તાક્ષર કરીને મેટાસોફ્ટેક સોલ્યુશન એએલસી (એમએસટી યુએસએ) ના ૧૦૦ ટકા ઇક્વીટી ઇન્ટરેસ્ટ પ્રાપ્ત કર્યા છે. એમએસટી યુએસએ અમેરીકલ રીઝનમાં સ્વતંત્ર સેલ્સફોર્સ કન્સ્લ્ટીંગ અને સીસ્ટમ ઇન્ટેગ્રેશન પાર્ટનર છે. ખરીદ કિમંતમાં યુએસડી ૭૬.૬૦ મિલિયન (અંદાજીત રૂા. ૬૧,૨૦ લાખ) ની ચુકવણી અને નાણાંકિય સિદ્ધિઓ પ્રાપ્તિ યુએસડી ૦ થી યુએસડી ૩૫ મિલિયનની કમાણી કરી છે. વધુમાં માસ્ટેક લીમીટેડે નિર્ણાયક એગ્રીમેન્ટ પર હસ્તાક્ષર કરીને મેટા સોફ્ટ ટેક સીસ્ટમ્સ પ્રાઇવેટ લીમીટેડ (એમએસટી), જે ઓફ-શોર સર્વિસ પ્રદાત છે અને મુખઅયત્વે આઇટી અને સોફ્ટવેર સપોર્ટ સર્વિસ સાથે સંકળાયેલ છે, ના ૧૦૦ ટકા ઇક્વીટી શેરો પ્રાપ્ત કર્યા છે. ઇક્વીટી શેર્સ શેર પરચેજ એગ્રીમેન્ટની શરતો મુજબ કસ્ટમરી ક્લોઝીંગ એડજસ્ટમેન્ટસને આઇધન રૂા. ૨,૭૨૩ લાખની કિંમતના ખરીદાયા હતા. આ સંપાદન ૧ ઓગસ્ટ, ૨૦૨૨ના રોજ પુર્ણ થયું હતું, આ સંપાદનના પ્રણાિમો, એએસટી તેમજ યુએસ સંસ્થા મતેટા સોફ્ટેક સોલ્યુશન્સ એલએલસી માસ્ટેક લીમીટેડની સંપુર્ણ માલિકની સબસીડીરી બને છે અને આ તારીખ થી ગૃપ નાણાંકિય પરિણામોની તૈયરી કરવા માટે ધ્યાનમાં લેવાયેલ છે.
- ૫. ૩૦સપ્ટેમ્બર, ૨૦૨૨ના રોજ પુરા થતાં ત્રિમાસિક દરમિયાન, કંપનીએ નાણાંકિય વર્ષ ૨૦૨૧-૨૨માટે બોર્ડ ઓફ ડાયરેક્ટર્સ દ્વારા ભલામણ કરાયેલ ડિવિડન્ડને અનુરૂપ વાર્ષિક સામાન્ય સભામાં શેરહોલ્ડરોની મંજુરી મેળવ્યા પછી પ્રતિદિઠ રૂા. પની મુળ કિંમત પર રૂા. ૧૨ પ્રતિ શેર (૨૪૦ ટકા) ના અંતિમ ડિવિડન્ડની ચુકવણી કરી છે.
- ૬. સેબી (લિસ્ટીંગ ઓબ્લીગેશન્સ અને ડિસક્લોઝર રીક્વાયરમેન્ટ્સ નિયમનો) નિયમનો, ૨૦૧૫ ના નિયમન ૩૩ હેઠળ સ્ટોક એક્સચેન્જોમાં ફાઇલ કરેલ ૩૦ સપ્ટેમ્બર ના રોજ પુરા થતાં ત્રિમાસિક અને છ માસિક વિગતવાર અનઓડિટેડ નાણાંકિય પરિણામોની માહીતીનો સાર ઉપર મુજબ છે. ત્રિમાસિક અનઓડિટેડ નાણાંકિય પરિણામોની સંપુર્ણ વિગતો સ્ટોક એક્સચેન્જોની વેબસાઇટ www.bseindia.com, www.nseindia.com અને કંપનીની વેબસાઇટ www.mastek.com પર બોર્ડ ઓફ ડાચરેક્ટર્સ વતી અને માટે પણ ઉપલબ્ધ છે.

માસ્ટેક લીમીટેડ સહી/–

અશાંક દેસાઇ સ્થળ : મુંબઇ તારીખ: ૨૦ ઓક્ટોબર, ૨૦૨૨ વાઇસ ચેરમેન અને મેનેજિંગ ડાયરેક્ટર

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, माझे पक्षकार साफिकन निसा अब्बास शेख. राहणार रूम नं. ३०६, अल्मास हाईट, अल्मास कॉलोनी. न्यासनल स्कल जवळ. मंब्रा. ता. जि. ठाणे ४००६१२ यांचा मलगा नामे अक्रम अब्बास शेख. तसेच यांचेशी यापढे त्याच्या करीत त्याच्या कत्यामळे यांसोबत कोणताही नाते संबंध असणार नाही, त्यांनी त्यांचेशी सर्व नाते संबंध तोडलेले आहेत. यापुढे कोणत्याही व्यक्तीने अक्रम अब्बास शेख, याचेशी कुठल्या प्रकारचा व्यवहार करार मदार करू नये अथवा नातेसंबंध (लग्न संबंध) जोडू नये, **अक्रम** अब्बास शेख, याने केलेल्या कृत्यातून होणान दिवाणी अथवा फौजदारी शिक्षेस तो स्वत: हार सर्वस्वी जबाबदार असेल त्याचेशी माझ्या पक्षकारांच काही एक संबंध असणार नाही, याची सर्व संबंधीतांनी

सही/-वकील मोहम्मद इस्माईल शेख

पत्ता: बी/३८, सहयोग शॉपिंग सेंटर शैलेश नगर, मुंबा, ता. जि. ठाणे-४००६१ तारीख: २२/१०/२०२२

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given at large that 3 (three) original documents, namely, 1) Agreement for Sale/Letter dated 01-10-1970 made and

entered into between Vikas Construction Co. and Shri Babubhai Ratanji Parmar, 2) Letter of Possession dated 30-03-1984 made by Shri Babubhai Ratanji Parmar in favour o Shri Chandrakant Thakarshi Poonj & 3) Lette of Possession dated November, 1994 made by Shri Chandrakant Thakarshi Poonj ir favour of Smt. Bina Pivush Gandhi in respec of Room No.7, Ground Floor, Varsha Viha Co-Operative Housing Society Ltd., Haji Bapu Road, Malad (East), Mumbai 400 097, are lost/misplaced by the present owner Mr Arvindkumar Somehand Shah

All persons who have any claim, right, title and/or interest or demands against the lost misplaced original documents mentioned above by way of loss, sale, mortgage, charge trust, lien, possession, gift, inheritance maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned a her address at Shop No.14, Akruti Apartments Mathuradas Road, Kandivali (West), Mumba 400 067, within 15 days from the date hereof otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and or abandoned. Date: 22/10/2022

> (Mrs. Rashida Y. Laxmidhar) Advocate

PUBLIC NOTICE

no.(s) 86969 to 86986, 87062 to 87070 87074 to 87080, 87082 to 87087, 87269 87271 to 87281, 87283 to 87294, 87330 to 87334, 87459 to 87461, 87464, 87470 to 87480 and 87487 to 87494 for 9200 shares bearing distinctive no.(s) 8596801 - 8698600 8706101 - 8707000, 8707301 - 8708000 8708101 - 8708700, 8726801 - 8726900 8727001 - 8728100, 8728201 - 8729400 8732901 - 8733400, 8745801 - 8746100 8746301 - 8746400, 8746901 - 8748000 and 8748601 - 8749400 respectively standing in the name(s) of Mahendrakuma Hiralal Bandi & Manju Mahendrakumar Bandi against Folio no. 1634 of Available Finance Ltd. has been lost/misplaced/destroyed/burn out and advertiser has/have applied to the company to issue duplicate share certificate(s in lieu thereof.

Any person who has claim in respect of the said shares should lodge the same with the company's registrar and transfer agents viz Ankit consultancy Pvt. Ltd., 60 electronic complex, pardeshipura, Indore (M.P) 452010 within 15 days from this date failing which the company will proceed to issue duplicate share certificate(s) to the undermentioned applicants without any further initimation

Dated: 22-10-2022

Place : Mumbai
Name of Sharesholder(s) Mahendrakumar Hiralal Bandi & Manju Mahendrakumar Bandi

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती दर्पणा निरंजन रावल या निवासी अर्थात खोली क्र.सी-३४, गोराई(१) श्री सिद्धी-विनायक कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, प्लॉट क्र.४५, रोड क्र.आरएससी-२०, गोराई-१, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ यापढे सदर मालमत्ता) या जागेच्या एकमेव मालक नाबेदार आणि अधिकार प्राप्त आहेत. ज्याअर्थी एम.एच. ॲण्ड ए.डी. प्राधिकरण, मंबई मंडळ यांनी श्रीमती मायादेवी गोविंद मकवाना ऊर्फ माया गोविंद लोहार मुकवाना (मूल पापकर्त्या) यांच्य नावे सदर मालमत्तेबाबत वितरीत वाटपपत्र हरवले आहे आणि अत्यंत शोध घेउनही सापदलेले नाही आणि ज्याअर्थी दिनांक २१.१०.२०२२ रोजी लापता नोंद क्र.४0६६०/२०२२ अंतर्गत बोरिवली पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांना सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, ताबा, विक्री, भाडेपट्टा, तारण, अधिभार, न्यास, बक्षीस, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास आणि उपरोक्त मळ वाटपपत्र व ताबापत्र सापडल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक दस्तावेजांसह लेखी कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल. आज दिनांकीत २२ ऑक्टोबर, २०२२

सही/ वंदना ठक्कर वकील उच्च न्यायालय ८३, फादर पीटर परेरा मार्ग. गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०.

जाहीर सूचना

सर्वांना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात श्रीमती हेतल कदम या प्लॉट क्र.६१, ६वा मजला, इमारत क्र.१५, क्षेत्रफळ ६४०.९७ चौ.फ्. कार्पेट क्षेत्र, वांद्रे आश्रय कोहौसो म्हणू जात इमारत, वांदे रिक्लेमेशन, वांदे पश्चिम, मंबई-४०००५० येथील जागेच्या (यापढे सदर प्लॉट) मालक आहेत. तसेच अनुक्रमांक १३१ ते १३५ धारक भागप्रमाणपत्र क्र. २१ चे धारक आहेत, त्यांनी प्रस्तुत केले आहे की:

माझे अशिलांनी सदर फ्लॅय श्रीमती स्मिरा बक्षी

यांच्याकडून नोंदणी क्र.बीडीआर९-१३८६४-२०२२ अंतर्गत दिनांक २८ सप्टेंबर, २०२२ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते, ज्याअर्थी माझे अशिलाकडून खालील मुळ दस्तावेज हरवले/ गहाळ झाले आहे. अ) फ्लॅट क्र.६१, ६वा मजला इमारत क्र.१५, वांद्रे आश्रय कोहौसोकरिता श्री भवानी शंकर शेड़ी यांच्या नावे म्हाडाद्वारे वितरीत दिनांक २४.१०.१९८९ रोजीचे मुळ वाटपपत्र. ब) श्री. भवानी शंकर शेट्टी (विक्रेता) आणि श्रीमती स्मिरा बक्षी (खरेदीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक १५.०४.१९९१ रोजीचा मुळ विक्री करारनामा आणि सदर फ्लॅट व शेअर्सचे अधिकारावर अधिभार निष्पादन करून बँक/वित्तीय संस्था/गृहनिर्माण वित्तीय संस्थाकडून सदर फ्लॅट व सदर शेअर्सकरित गहकर्ज घेण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशी हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कायदेशीर वारसदारांमार्फत दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय-जयराम मिश्रा चाळ, गावदेवी रोड, पोईसर, कांदिवली (पुर्व) मुंबई-४००१०१ येथे आजच्या तारखेपासून दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. सदर मालमत्तेवर कोणताही दावा नाही. एल. जे. मिश्रा दिनांक: २२.१०.२०२२ ॲडव्होकेटस

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client Mr. Umesh Rupchand Gajria has applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No.403 on 4th Floor in the building known as Kandivli Hemlok Co-op Hsg. Soc. Ltd., situated at Kilachand Road Kandivali (West), Mumbai 400067, along with five fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.15 and bearing distinctive Nos. from 71 to 75 (both inclusive), from the name of his mother Late Mrs. Bharti Rupchand Gajria who expired or 19-02-2021, to his name.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shor No.14. Akruti Apartment, Mathuradas Road Kandiyali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned. Date: 22/10/2022

Sd/-(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

LKP SECURITIES LIMITED LKP

CIN: L67120MH1994PLC080039 Read Office :- 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai 400021 EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER, 2022

		STANDALONE			CONSOLIDATED			
	PARTICULARS	Quarter	Quarter	Quarter	Quarter	Quarter	Quarter	
	7,41116527416	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
		30-Sep-2022	30-Jun-2022	30-Sep-2021	30-Sep-2022	30-Jun-2022	30-Sep-2021	
1	Total Income from operations (net)	2,159.64	1,825.07	2,390.08	2,185.57	1,846.41	2,409.27	
2	Net Profit /(Loss) from ordinary activities after tax	173.98	100.12	372.45	183.58	106.47	380.51	
3	Net Profit /(Loss) after Extraordianry items	173.98	100.12	372.45	183.58	106.47	380.51	
4	Paid-up Equity Share Capital	1,496.87	1,496.87	1,492.75	1,496.87	1,496.87	1,492.75	
	Face Value of the Shares	2.00	2.00	2.00	2.00	2.00	2.00	
5	Reserves excluding revaluation reserves							
	as per balance sheet							
6	Earning Per Share (EPS) (Face value of Rs.2)							
	-Basic	0.24	0.13	0.50	0.25	0.14	0.51	
	-Diluted	0.23	0.13	0.50	0.25	0.14	0.51	
The	The above is an extract of the Lin Audited Financial Populty (Standalone and Concolidated) of the Company for the Second Quarter							

The above is an extract of the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Second Quarte ended September 30, 2022. The detailed format for the same has been filled with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 and is available on the website of BSE at www.bseindia.com and also on the website of the Company at www.lkpsec.com.

For LKP SECURITIES LTD Sd/-Pratik M. Doshi Managing Director



Place: Mumbai

Date: 20th October 2022

होम फस्टे फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३, वेबसाईट: homefirstindia.com दूर.क्र.:१८००३०००८४२५

संदर्भ: सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ८ चे उपनियम (१) अन्वये ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकार अंतर्गत तुम्ही/कर्जदार यांना खाली नमुद्र केलेल्या तारखांना त्यांनी मागणी सूचना वितरीत केली आहे आणि त्या सूचनेनुसार संबंधित सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत थकबाकी रक्कम जमा करण्याबाबत तुम्हाला/कर्जदारांना कळविण्यात आले आहे. तुम्ही/सर्व कर्जदार हे खाली नमूद केलेली थकबाकी रककम विहित वेळेत भरण्यास असमर्थ ठरले असून **होम फर्स्ट फायनान्स** <mark>कंपनी इंडिया लिमिटेड</mark>ने सदर सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमूद

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/	तारण मालमत्तेचे तपशील	मागणी	एकूण थकबाकी	ताबा
鈵.	जामिनदाराचे नाव		सूचनेची	रक्कम मागणी सूचना	दिनांक
	·		तारीख	तारीख (रु.) [ँ]	
1.	पिंकी बिमलकुमार झा,	फ्लॅट क्र.१०५, लक्ष्मी प्लाझा, आडिवली ढोकाळी, श्री मलंग रोड, कल्याण पुर्व,	10-08-2022	16,18,866	17-10-2022
	बिमल कुमार झा	मुंबई-४२१३०६.			
2.	निलेश गंगाराम राऊत	पलॅट क्र.००४, बी विंग, आनंदी पार्क, जय मल्हार हॉटेल समोर, पिसवली, हाजी मलंग रोड, कल्याण पुर्व, ठाणे-४२१३०६.	10-08-2022	7,67,677	17-10-2022
3.	सुलोचना किसन कापशिकर, सुरज शंकर शेंडे	फ्लॅट क्र.४०६, बी विंग, श्री आनंदी पॅराडाईज, जय मल्हार हॉटेल समोर, पिसवली, हाजी मलंग रोड, कल्याण पुर्व, ठाणे-४२१३०६.	10-08-2022	14,20,370	17-10-2022
4.	जेसु टेन्नीसन नाडर, मारिया थेरेसम्मल नाडर	फ्लॅट क्र.३४-०४, समृद्धी एव्हरग्रीन्स कॉम्प्लेक्स, जुवेली पुलाजवळ, प्राईम वॉटर कंपनी समोर, बदलापूर-कर्जत रोड, बदलापूर (पुर्व), ठाणे-४२९५०३.	10-08-2022	6,93,623	17-10-2022
5.	कल्पेश मेहता	फ्लॅट क्र.ए-२०४, अमृता इमारत, श्री महालक्ष्मी रेसिडेन्सी, तलावडे गाव, नेरळ, रायगड-४१०१०१.	10-08-2022	7,45,340	17-10-2022
6.	संजीवन धर्मा पाटील, हिमांशु संजीवन पाटील	फ्लॅट क्र.३०२, इमारत क्र.१८, पोद्दार नवजीवन, गेट क्र.१७२/५, तानसा रोडजवळ, आटगाव (प.), ता. शहापूर, जि. ठाणे-४२१६०४.	10-08-2022	12,01,425	18-10-2022
7.	रमेश धर्मसिंग ओवड, मीना आर. ओवड	फ्लॅट क्र.२०१, ब्लॉक/इमारत टाईप बी१, ईएसजी संकुल बी, सर्व्हें क्र.८४/५, पॉलिटेक्नीक कॉलेजजबळ, म्हस्कळ फाटा, कल्याण-गोवेली रोड, गाव अंखर, टिटवाळा (पुर्व), ठाणे-४००६०१.	10-08-2022	12,17,627	18-10-2022
8.	गोविंद वसंत पगारे, ज्योती गोविंद पगारे	फ्लॅट क्र.१०६, ए विंग, ईएसजी विश्वा, सर्व्हे क्र.५९/५बी, गोवेली-टिटवाळा स्टेशन रोड, टिटवाळा पुर्व, महाराष्ट्र-४२१६०५.	10-08-2022	9,53,290	18-10-2022

विशेषतः कर्जदार/जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर वर संदर्भीत मालमत्ता/प्रतिभूत संपदेसह कोणताही व्यवहार करू नये अ सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड** यांच्याकडे रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत पुढील व्याजासह देय असलेर्ल उपरोक्त मालमत्ता/प्रतिभूत मालमत्ते समोर नमुद केलेली रक्कम जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद

ठिकाण: मुंबई, ठाणे प्राधिकृत अधिकारी

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड दिनांक: २२.१०.२०२२

EXIT OFFER ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE RESIDUAL SHAREHOLDERS OF **SOLID CONTAINERS LIMITED**

Registered Office: Top 14th Floor, Times Tower, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Oasis Complex Compound, Lower Parel, Mumbai 400013, Maharashtra, India;

Corporate Identity Number: L28100MH1964PLC013064;
Company Secretary and Compliance Officer: M. S. Gayatri;

Tel No.: +91 22 2492 0212; Fax: +91 22 2492 0554; Email: compliance.scl@ashokgoeltrust.com; Website: www.solidcontainers.net.

(Exit offer public Announcement for the attention of the residual shareholders)

Advertisement") is being issued by Emkay Global Financial Services Limited ("Manager" or "Manager to the Delisting 3.1 Subject to the fulfilment of the terms and conditions Offer") for and on behalf of one of the members of promoter and promoter group of Solid Containers Limited, viz., Vyoman India Private Limited (formerly known as Vyoman radelink India Private Limited) ("Acquirer") to the Residua Shareholders of Solid Containers Limited (the "Target Company"), pursuant to Regulation 27 (1) (a) of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("SEBI Delisting Regulations") and in accordance with the terms and conditions set out in the exit offer public announcement dated March 04, 2022 ("Exit Offer PA") and exit letter of offer dated March 04, 2022 ("Exit Letter of Offer").

This Exit Offer Advertisement is in continuation of and should be read in conjunction with the Exit Offer PA and Exit Letter of Offer. Capitalized terms used in this Exit Offer Advertisement and not defined herein shall have the same meaning as ascribed to it in the Exit Offer PA and Exit Letter of Offer.

DATE OF DELISTING

Pursuant to notice number 20220304-5 dated March 04, 2022 from BSE Limited ("BSE Final Delisting Approval"), the trading of Equity Shares of the Target Company (Scrip Code: 502460) is discontinued with effect from March 11, 2022 ("BSE Date of Discontinuation of Trading") and the above referred scrip is delisted from BSE Limited with effect from March 21,2022 ("BSE Date of Delisting").

INVITATION TO RESIDUAL SHAREHOLDERS TO Fax: +91 22 2492 0554.

If any Residual Shareholders have any query with regard to

AVAIL THE EXIT OFFER

A separate exit letter of offer along with exit application form ("Exit Letter of Offer") containing the terms and conditions for participation of the Residual Shareholders during the period of one year from the BSE Date of Delisting to March 20, 2023 ("Exit Window"), has been dispatched by the Acquirer to the Residual Shareholders.

Registrar to the Delisting Offer dispatched by the Acquirer to the Residual Shareholders on March 15, 2022, whose name appears in the register of members of the Target Company as on March 11, 2022. The Residual Shareholders are requested to avail the Exit Offer by tendering their Equity Shares at ₹45 per Equity Share ("Exit Price") during the Exit Window, by submitting the required documents to the Registrar to

the Delisting Offer, as set out in the Exit Letter of Offer. .2 If the Residual Shareholders do not receive or misplace the Exit Letter of Offer, they may obtain a copy of the Exit Letter of Offer by writing to the Registrar to the Delisting Offer, Bigshare Services Private Limited, 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol Naka, Andheri East, Mumbai - 400059, Issued by the Manager to the Delisting Offer Maharashtra, India, clearly marking the envelope "SOLID CONTAINERS LIMITED DELISTING - EXIT OFFER". The Residual Shareholder may also download the soft copy of the Exit Letter of Offer from the website of

the Target Company (http://www.solidcontainers.net). 2.3 For the quarter ended September 2022, follow-up Emkay communication to the Residual Shareholders has been sent on October 21, 2022 in terms of Regulation 27(1)(b) of the SEBI Delisting Regulations and the Manager to the Delisting Offer, in coordination with the Acquirer, has filed a quarterly progress report with BSE Limited on October 18, 2022 in terms of Regulation 27(1)(c) of the SEBI Delisting Regulations.

This advertisement dated October 21, 2022 ("Exit Offer 3. PAYMENT OF CONSIDERATION TO THE RESIDUAL

SHAREHOLDERS mentioned in the Exit Letter of Offer, the Acquirer shall make payment on a monthly basis, within 10 (ten) working days from the end of relevant calendar month in which the Evit Application Form has been received by the Acquirer ("Monthly Payment Cycle"). Payment will be made only to those Residual Shareholders who have validly tendered their Equity Shares by following the instructions set out in the Exit Letter of Offer and receipt of demat Equity Shares in the Special Depository Account (as defined in the Exit Letter of Offer) / receipt of physical share certificates (along with duly filled in transfer deeds and exit application form) by the Registrar

reserves the right to make the payment earlier. CHANGE IN REGISTERED OFFICE OF THE TARGET COMPANY

to the Delisting Offer. It should be noted that the Acquirer

The Residual Shareholders are requested to take note that the Registered Office of the Target Company has changed from 2006, Fossberry Road, Near ICI Limited, Reay Road(East), Mumbai-400033, Maharashtra, India; Tel No.: +91 22 2492 0212; Fax: +91 22 2492 0554 to Top 14th Floor, Times Tower, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Oasis Complex Compound, Lower Parel, Mumbai - 400 013, Maharashtra, India; Tel. No.: +91 22 2492 0212;

the Exit Offer, they should consult the Registrar to the Delisting Offer or the Manager to the Delisting Offer. The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Exit Offer Advertisement and confirms that

such information is true, fair and adequate in all material

BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED CIN: U99999MH1994PTC076534 SEBI Regn. No.: INR000001385



Validity period: Permanent Address: 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis Makwana Road, Marol Naka, Andheri East, Mumbai - 400059, Maharashtra, India Contact Person: Arvind Tandel Tel.: +91-022-62638200 Fax: +91-022-62638280 Email: openoffer@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com

EMKAY GLOBAL FINANCIAL SERVICES LIMITED CIN: L67120MH1995PLC084899

SEBI Regn. No.: INM000011229 Validity Period: Permanent Regd. Off.: The Ruby, 7th Floor, Senapati Bapat Marg, Dadar-West, Mumbai - 400028, Maharashtra Contact Person:

Deepak Yadav / Pranav Nagar Tel. No.: +91 22 66121212 Fax No.: +91 22 66121355 Email id: scl.project@emkayglobal.com

Website: www.emkayglobal.com
For and on behalf of the Board of Directors of Vyoman India Private Limited (formerly known as Vyoman Tradelink India Private Limited) (the Acquirer)

Date: October 21, 2022 Place: Mumbai

Ashok Kumar Goel Managing Director

Ramesh Chander Gupta

Ayushi Singhal Company Secretary

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड

(डी.पी. जिंदाल ग्रुप कंपनी) सीआयएन : एलं९९९९एमएचं१९८८पीएलसी०८०५४५ **नोंदणीकृत कार्यालय:** पाईप नगर, गाव- सुकेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड. तालुका रोहा, जि. रायगड - ४०२१२६, महाराष्ट्र

दूर.क. +९१ २१९४ २३८५११, २३८५१२, २३८५१६ फॅक्सः +९१ २१९४ २३८५१३ **कॉर्पोरेट कार्यालय:** प्लॉट क्र.३०, संस्थात्मक सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००३, हरियाणा **अंतरिम कॉर्पोरेट कार्यालय :** प्लॉट क्र.१०६, संस्थात्मक सेक्टर - ४४, गुरुग्राम-१२२००३ हरियाणा **त्र.क.:** +९१ १२४ ४६२४०००, २५७४३२६, फॅक्स : +९१ १२४ २५७४३२७ **ई-मेल:** secretarial@mahaseam.com; **वेबसाईट**: www.jindal.com

टपाल मतदान आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० आणि इतर लागू तरतुदी, जर असतील तर, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) च्या अनुषंगाने आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) . रेग्यलेशन्स. २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स). सर्वसाधारण सभेवरील सचिवीय प्रमाण (एसएस-२), वेळोवेळी सुधारित केल्यानुसार आणि सहकार मंत्रालयाने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (एमसीए) सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी / ई-मतदानाद्वारे टपाल मतदान प्रक्रिया आयोजित करण्यासाठी सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२० ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ आणि ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, कोविड-१९ साथीच्या (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके' म्हणून संबोधले जाते) लक्षात घेता, १७ ऑक्टोबर २०२२ च्या टपाल मतदान सूचनेत नमूद केलेले ठराव केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यम (दूरस्थ ई-मतदान) टपाल मतदानाद्वारे पारित करण्याचा प्रस्ताव आहे.

कायद्याच्या संबंधित तरतुर्दीनुसार आणि एमसीए परिपत्रकांनुसार, टपाल मतदान सूचना आणि रिमोट ई-व्होटिंगच्या सूचना केवळ त्या सर्व सदस्यांना इंमेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत, ज्यांचा ईंमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीज/ मध्ये नोंदणीकृत आहे. डिपॉझिटरी सहभागीदार/ कंपनी निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए)) आणि ज्यांचे नाव १४ ऑक्टोबर, २०२२ च्या निश्चित तारखेनुसार सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदवले गेले आहे. निश्चित तारखेला सदस्य नसलेली व्यक्ती केवळ माहितीच्या उद्देशाने टपाल मतदान सचना हाताळेल कोविड-१९ साथीच्या आजारामुळे निर्माण झालेली सध्याची परिस्थिती लक्षात घेता आणि एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतेनुसार, टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सूचनेची वास्तविक प्रत आणि भरणा केलेल्या व्यवसाय प्रतिसाद लिफाफा यासाठी भागधारकांना पाठविला जाणार नाही. टपाल मतदान आणि भागधारकांना त्यांची संमती किंवा असहमत फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे कळवणे आवश्यक आहे. टपाल मतदान सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती २१ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत, ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत. टपाल मतदान सचना कंपनीच्या www.iindal.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर www.bseindia.com आणि www.nseindia.com वर अनुक्रमे देखील उपलब्ध असेल, जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध

ॉशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे सदस्यांद्वारे मत देण्याची सुविधा (ई-व्होटिंग) प्रदान केली जाईल आणि त्याची तपशीलवा प्रक्रिया टपाल मतदान सूचनेत प्रदान केली गेली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२ रोजी स. ०९.०० (भाप्रवे) पासून सुरू होईल आणि रविवार, २० नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.०५.०० वाजता (भाप्रवे) संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. रिमोट ई-व्होटिंगला सांगितलेली वेळ आणि तारखेपलीकडे परवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत, १४ ऑक्टोबर २०२२ च्या निश्चित

तारखेनुसार, वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सदस्य, टपाल मतदान सूचनेत ठरावावर रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे संपूर्ण टपाल मतदान प्रक्रिया रिमोट ई-व्होटिंगच्या माध्यमातून निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासनीस म्हणून कंपनीने सुश्री ज्योती

शर्मा (एफसीएस ८८४३), मालक मे. जेव्हीएस असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. ज्या सदस्यांनी आपला ई-मेल पत्ता कंपनी/ आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंदणीकृत केलेला नाही ते आता अलंकित असाइनमेंट्स लिमिटेडला विनंती पाठवून किंवा rta@alankit.com वर ईमेल करून नोंदणी करू शकतात. डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडेच नोंदवावा. नोंदणीकृत ई-मेल पत्ता भविष्यातील संप्रेषणे पाठवण्यासाठी वापरला जाईल. ट्पाल मतदानाचे निकाल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केले जातील. तपासनीसाच्या अहवालासह नमूद केलेले निकाल कंपनीच्या

वेबसाइटवर जसे की www.iindal.com वर देखील ठेवले जातील आणि बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाला देखील

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८००२२४४३० वर कॉल करू शकता किंवा कु. पल्लवी म्हात्रे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा. तक्रारी कंपनीला secretarial@mahaseam.com वर देखील संबोधित केल्या जाऊ शकतात.

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडकरिता

दिनांक : २१ ऑक्टोबर, २०२२ ठिकाण: गुरुग्राम

सही/ राम जी निगम कंपनी सचिव सदस्यत्व क्र.एसीएस-१८७६३

Mastek •

सीआयएन:एल७४१४०जीजे१९८२पीएलसी००५२१५

Trust. Value. Velocity नोंदणीकृत कार्यालय: ८०४/८०५, प्रेसिडेन्ट हाऊस, सी.एन. विद्यालयासमोर, अंबावाडी सर्कलजवळ, अहमदाबाद-३८०००६. द्रः:+९१-७९-२६५६४३३७.

> ई-मेल: investor_grievances@mastek.com, वेबसाईट: www.mastek.com ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

> > (रु.लाखात)

	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	सहामाही	तिमाही	वर्ष
तपशील	३०.०९.२०२२	३०.०९.२०२२	30.09.7078	३१.०३.२०२२
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून महसूल	६२५३०	११९५५५	५३३९३	२१८३८४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	९१९७	२१३८९	१०८२५	88008
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	११७२९	२३९२१	१०८२५	88808
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८६२०	१७०५६	८१५३	३३३४२
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष				
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	११४३६	२११०५	9630	३५९१५
समभाग भांडवल	१५०३	१५०३	१४८२	१५०१
इतर समभाग	-	-	-	१०५६३५
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.५/- प्रत्येकी)				
१. मूळ (रु.)	२६.३१	५२.०१	રહ.હ૮	१०६.५२
२. सौमिकृत (रु.)	२५.८१	५१.00	२६.९२	१०३.८१
टीप:				

ci4.								
१. मास्टेक लिमिटेडचे अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षसंदर्भात प्रमुख माहिती खालीलप्रमाणे: (स्व								
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले				
	तिमाही	सहामाही	तिमाही	वर्ष				
तपशील	३०.०९.२०२२	30.09.7077	३०.०९.२०२१	39.03.2022				
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित				
कार्यचलनातून महसूल	४०६७	१४३४७	६१०७	२५६७०				
करपूर्व नफा	9089	०७६७	3920	९५८७				
कर खर्च (निव्वळ)	९४१	१२७५	३६८	१८७६				
करानंतर निव्वळ नफा	६१०८	६०९५	३४१२	৬৬११				

वरील निष्कर्ष हे कंपनी (इंड-एएस) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंड-एएसनुसार तयार केले आहे जे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत केले आहेत आणि तद्नंतर मंडळाद्वारे दिनांक २० ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत मान्य केले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७(१)(ब) अन्वये आवश्यकतेनुसार मर्यादित पुनर्विलोकन वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे करण्यात आले.

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षा दरम्यान मास्टेकने इव्होल्युशनरी सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड (ईएसपीएल) आणि त्यांच्या उपकंपन्या (एकत्रित ईव्होसिज म्हणून संदर्भ) यांच्या व्यवसायाचे नियंत्रण प्राप्त केले होते. ईएसपीएल (ईएसपीएलचे काही विशिष्ट कंपन्यातील गुंतवणूकीसह) चे व्यवसाय हाती घेतलेबाबत पक्षकार (मास्टेक ग्रुप व इन्होसिज ग्रुप) यांनी दिनांक ८ फेब्रुवारी, २०२० रोजी विलीनीकरण सहकार करारनामा (डीसीए) व भागधारकांचे करारनामा निष्पादित केले.

दिनांक १४ सप्टेंबर, २०२१ रोजी सदर विलीनीकरण व्यवहार राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाद्वारे दिनांक १ फेब्रुवारी, २०२० (नियुक्त तारीख) या प्रभावी तारखेसह टीएआयएसपीएलमध्ये इन्होल्युशनरी सिस्टीम्स प्रायन्हेट लिमिटेड (ईएसपीएल किंवा डिमर्ज . कंपनी) च्या विलीनीकरणाकरिता विलीनीकरण योजनेनुसार (योजना) मान्यता देण्यात आली होती. तद्नुसार सदर विलीनीकरणाचे प्रभाव इंडएएस १०३-व्यवसाय एकत्रीकरणनुसार एकमेव वित्तीय अहवालात विचारात घेऊन पुर्ननमुद करण्यात आले.

१७ डिसेंबर, २०२१ रोजी बोर्डाची बैठक झाली जिथे बोर्डोने सीसीपीएसच्या पहिल्या टप्प्यातून म्हणजे एकूण थकबाकी सीसीपीएसच्या १/३वे भाग मान्य केलेल्या मूल्यांकनाच्या आधारे खरेदी करण्यास मान्यता दिली.

मास्टेक इंक.ची पूर्ण मालकीची फर्स्ट लेव्हल स्टेप-डाउन उपकंपनी, एक निश्चित करारावर स्वाक्षरी केली आणि मास्टेक लिमिटेड, मेटासॉफ्टटेक सोल्युशन्स एलएलसी (एमएसटी युएसए) चे १००% इकिटी इंटरेस्ट प्राप्त केले. युएसए हे अमेरिका क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र सेल्सफोर्स सल्लागार आणि सिस्टम इंटिग्रेशन भागीदार आहे. खरेदी विचारात युएसडी ७६.६० दशलक्ष (अंदाजे रु.६४,२०० लाख) चे आगाऊ पेमेंट समाविष्ट आहे आणि कमाई - युएसडी ० ते युएसडी ३५ दशलक्ष दरम्यान, आर्थिक लक्ष्य साध्य करण्याच्य अधीन. पुढे, मास्टेक लिमिटेडने निश्चित करारावर स्वाक्षरी केली आणि मेटा सॉफ्ट टेक सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड (एमएसटी) चे १००% इकिटी शेअर्स विकत घेतले, जे एक ऑफ-शोअर सेवा प्रदाता आहे आणि मुख्यतः आयटी ॲण्ड सॉफ्टवेअर सपोर्ट सर्विसेस मध्ये गुंतलेले आहे. इकिटी शेअर्स रु.२,७२३ लाखाच्या मोबदल्यात शेअर खरेदी कराराच्या अटींनुसार प्रथागत बंद समायोजनाच्या अधीन विकत घेतले. हे संपादन १ ऑगस्ट, २०२२ रोजी पूर्ण झाले, संपादनाच्या परिणामी, एमएसटी आणि यूएस कंपनी 'मेटासॉफ्टटेक सोल्युशन्स एलएलसी' ही मास्टेक लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी बनली आहे आणि यातून गट आर्थिक विवरण तयार करण्याच्या उद्देशाने विचार केला गेला आहे.

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही दरम्यान कंपनीने सन २०२१-२२ करिता संचालक मंडळाद्वारे शिफारस लाभांशासह वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या प्राप्त मान्यतेनंतर रु.५/- प्रत्येकी दर्शनी मुल्यावर रु.१२ प्रतिभाग (२४०%) अंतिम लाभांश

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mastek.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com, www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता मास्टेक लिमिटेड

अशांक देसाई

ठिकाण: मुंबई दिनांक: २० ऑक्टोबर, २०२२

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक